

August 18, 2021

To,
The Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
2nd Floor, Dalal Street,
Mumbai – 400 001

Dear Sirs,

Sub: <u>Intimation under the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)</u>
Regulations, 2015 (Listing Regulations)

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith copies of newspaper clippings containing the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter ended June 30, 2021 published by the Company in Financial Express (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) on August 18, 2021.

The said newspaper clippings are also available on the website of the Company, www.starlog.in

This is for your information and record.

Thanking You,

Yours faithfully,

For Starlog Enterprises Limited

Pranali Sulakhe

Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

STARLOG ENTERPRISES LIMITED

(<in Lakns) except per snare data

FINANCIAL EXPRESS

UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED RO: N.G. 12 & 13 Ground Floor, North Block, Manipal Centre, Dickenson Road, Bangalore - 560 042. CIN No.U85110KA1995PLC018175 PUBLIC NOTICE

This is to inform the Public that Auction of pledged Gold Ornaments will be conducted by Unimoni Financial Services Limited on 24.08.2021 at 10:00 am at 101-105. First Floor, Express Chambers, Andheri-kurla Road, Maharashtra, 400069 The Gold Ornaments to be auctioned belong to Loan Accounts of our various Customers who have failed to pay their dues. Our notices of auction have been duly issued to these borrowers. The Gold Ornaments to be auctioned belong to Overdue Loan Accounts of our various Customers mentioned below with branch name.

Loan Nos: MUMBAI - BANDRA (MMB) -1877366, 1877396, 1876849.MUMBAI CHEMBUR (MUB) -1509975. MUMBAI - KALYAN (MUK) -1859852, 1876698. MUMBAI - THANE (MUT) - 1813623. MUMBAI - MIRA ROAD (MUI) -1873635,

For more details, please contact: Mr. NAVEEN SHETTY - 8291648221

(Reserves the right to alter the number of accounts to be auctioned &/ postpone / cancel the auction without any prior notice.)



PALI HILL BRANCH Seth House, 11 Golf Link. Union Park, Khar (West), Mumbai-400052.

AUCTION / SALE NOTICE FOR JEWEL LOAN The under mentioned persons are hereby informed that they have failed to pay off the liabitity in the loan accounts. Notices sent to them by Registered Post have been returned undelivered, to the Bank. They are therefore requested to pay off the liability

and other charges and redeem the pledged securities on or before 19.08.2021 failing which the said securities will be sold by the Bank in public auction at the cost of the borrower at the Bank's premises at 15:00 P.M. on 20.08.2021 or on any other convenient date thereafter without further notice, at the absolute discretion of the Bank. Name & Address of the Borrower: Mr. Govindray M. Hegde 3C 1005 NG, Suncity PH-III, Farid Estate, Thakur Village, Kandivali (East), Mumbai

Liability

interest from 01.08.2021)

2. 27.03.2019 5018/994/168 Rs. 1,29,307.30/- (further Rs. 1,41,89,892.12/-

interest from 01.08.2021) (A/c No.: 5018/125/529) Note: Amount outstanding should include all liabilities of the party under Gold Loans as well as any other loan / credit facitity.

Loan Number

1. 30.01.2020 5018/951/1040 Rs. 1,04,019.35/- (further

Date: 11.08.2021 Place: Mumbai

Sr. | Date of

Loan

Chief Manager Canara Bank, Pali Hill Branch

Other Liabilities

as Guarantor

Rs. 3,22,443.58/-

(A/c No.: 5018/963/60)

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT AHMEDABAD COMPANY PETITION (CAA.) NO. 41 OF 2021

COMPANY APPLICATION (CAA.) NO. 24 OF 2021

In the matter of the Companies Act, 2013

In the matter of Scheme of Amalgamation of Nilkamal Storage Systems Private Limited ("The Transferor Company") with Nilkamal Limited ("The Petitioner Transferee Company") and their respective Shareholders ("the Scheme")

In the matter of Sections 230 read with Section 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013

NILKAMAL LIMITED

(CIN: L25209DN1985PLC000162) a company incorporated under the Companies Act. 1956

with its registered office at Survey No. 354/2 & 354/3, Near Rakholi Bridge, Silvassa Khanvel

Territory of Dadra and Nagar Haveli ...Petitioner / Transferee Company

NOTICE OF HEARING OF PETITION

Road, Vasona, Silvassa 396 230, Union

Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 was presented by the Petitioner Company Nilkamal Limited on 12.07.2021 for sanctioning of the Scheme of Amalgamation of Nilkamal Storage Systems Private Limited ("The Transferor Company") with Nilkamal Limited ("The Petitioner Transferee Company") and their respective Shareholders and the Petition was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad on 2nd August 2021 The said Petition is fixed for hearing before the Ahmedabad Bench of National Company Law Tribunal ('NCLT') on 28th September 2021 at 10.30 a.m. in the morning or soon thereafter.

ANY PERSON desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate at their address mentioned hereunder, a notice of his intention, signed by him or his Advocate, with his full name and address, so as to reach the Petitioner's Advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit intended to be used in opposition to the Petition, should be filed in Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad bench at Corporate Bhavan, 1st and 2nd Floor, Near Zydus Hospital, Thaltej, Ahmedabad, Gujarat - 380059 and a copy thereof served on the Petitioner's Advocate, not less than two days before the date fixed for

A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocate to any person requiring the same on payment of the prescribed charges.

> Ms. Dharmishta N. Raval Advocate for the Petitioner Company 21/23 Laxmi Chambers, 2nd Floor Navjeevan Press Road, Usmanpura

Place: Ahmedabad Date: 18/08/2021

Tel.: (0832) 2441300 Fax: (0832) 2427192 Website: www.goacarbon.com E-mail: investorrelations@goacarbon.com Corporate Identity No. L23109GA1967PLC000076

NOTICE OF THE 53rd ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 53rd Annual General Meeting in the notice convening the 53rd AGM ("Notice").

Manner of registering / updating email addresses is given below:

of the Member, scanned copy of the share certificate (front and back), self-attested copy of PAN card and self-attested copy of any one document (e.g. Driving Licence, Election Identity Card, Passport, Aadhaar Card)

Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their email addresses with their Depository Participants, are requested to register / update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts.

Exchanges i.e. BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com,

Members can attend and participate in the 53rd AGM only through VC / OAVM. The procedure and instructions for joining the 53rd AGM through VC / OAVM are stated in the Notice.

remote e-voting or e-voting during the 53rd AGM for all Members (including the Members holding shares in physical mode / whose email addresses are not registered with the DPs / Company / RTA) are stated in the Notice.

For Goa Carbon Limited

Company Secretary

SSEC **GSEC LIMITED**

Regd. Office: Gujarat Chambers Building, Ashram Road, Ahmedabad - 380009 CIN: U52100GJ1965PLC001347 Ph. No.: 079-26575757 E-Mail: cs@gsecl.co.in, Website: www.gsecl.co.in,

NOTICE

Notice is hereby published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("The IEPF Rules") as amended from time to time. The IEPF Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education Protection Fund Authority ("IEPF Authority").

Accordingly, the Company had during the financial year 2020-21, transferred to the Demat account of the IEPF Authority all such shares in respect of which dividend had remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more as on the due date of transfer. The Company has communicated individually to the concerned shareholders at their registered address whose shares are now due for transfer in the month of November, 2021 to IEPF Authority and the full details of which are available on the website of the Company. In case the Company or the Registrar and Share Transfer Agent does not receive any valid claim from the concerned shareholder, the Company with a view to comply with the requirements as set out in the IEPF Rules, will transfer the shares to the IEPF Authority without any further notice, by due date as per procedure stipulated in IEPF Rules.

The Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing New Share Certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of the transfer of shares to IEPF Authority as per the IEPF Rules and upon such issue, the original share certificate(s) registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case the shares are held in Demat mode the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in their demat account in favour of demat account of IEPF Authority. Shareholders are requested to note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority by filing Eform IEPF-5 and after following the procedure

Shareholders are requested to note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the IEPF Rules. For any clarification on the matter, please contact the Company's Registrar and Transfer Agents: M/s. Bigshare Services Private Limited at its office A-802, Samudra Complex, Near Girish Cold Drinks, Off C. G. Road, Navrangpura, Ahmedabad - 380009 Tel: 079 40392571 Email: bssahd1@bigshareonline.com; Website: www.bigshareonline.com.

FOR GSEC LIMITED

RAKESH SHAH CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR DIN: 00421920

STERLING POWERGENSYS LIMITED

Regd Off.: 2/10, Meghal Service Industrial Estate, Devidayal Road, Mulund (W), Mumbai-400080. Maharashtra, India. CIN: L29213MH1984PLC034343; Email Id.: sterlingstrips84@gmail.com; Ph no. 2560 5588 / 2560 51 61 / 2591 6469; Website: www.splsolar.in

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021.

SI. No.	Particulars	Quarter Ended			Audited for	
		30/06/2021 (Unaudited)	31/03/2021 (Audited)	30/06/2020 (Unaudited)	the year ended 31/03/2021	
1.	Total Income from operations	9.31	13.85	11.20	40.42	
2	Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-20.50	-17.78	-12.81	-80.20	
3.	Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-20.50	-17.78	-12.81	-110.20	
1.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-20.50	-17.78	-12.81	-110.20	
Š.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-20.50	-17.78	-12.81	-110.20	
8.	Equity Share Capital	509.60	509.60	509.60	509.60	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		844	54	-711.94	
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	-0.40 -0.40	-0.35 -0.35	-0.25 -0.25	-2.16 -2.16	

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Quarter ended 30/06/2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing & Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites www.bseindia.com & on the Company's website i.e. www.splsolar.in.
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th August,

FOR STERLING POWERGENSYS LIMITED Place: Mumbai Date: 15.08.2021 VENKATA SUBRAMANIAM (M.D.)

Starlog Enterprises Limited

141, Jolly Makers Chambers II, 14th Floor, Nariman Point, Mumbai 400021, India Tel: +91-22-6622 3100 Fax: +91-22-23649236 Email: hg@abginfra.com Web: www.abgworld.com CIN: L63010MH1983PLC031578

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSULIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

STANDALONE CONSOLIDATED **Particulars** QUARTER QUARTER QUARTER QUARTER QUARTER ENDED ENDED ENDED ENDED 30.06.2021 30.06.2020 31.03.2021 30.06.2021 30.06.2020 31.03.202 IND-AS IND-AS IND-AS IND-AS IND-AS IND-AS Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited 1. Revenue from Operations 544.89 4.645.25 (846.95)(921.45) (156.88)(1442.19) (1609.07) (282.21)2. Profit/(Loss) before exceptional items and tax (653.23)3. Profit/(Loss) before tax (114.25)(921.45)(527.90)(709.49) (1609.07) 4. Profit/(Loss) after tax (114.25)(921.45)(527.90) (711.04) (1609.43) (654.53)5.54 5. Total Other Comprehensive income (net of tax) 6. Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive (921.45)(711.04) (1609.43) Income for the period) (114.25)(527.90)(648.99)7. Paid Up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- Each) 1197.00 1197.00 1197.00 1197.00 1197.00 1197.00 8. Earnings per equity share (for continuing and discontinued operations) (Not Annualised) (In Rs.) a. Basic (0.95)(7.70)(4.41)(3.60)(10.84)(5.62)b. Diluted (0.95)(4.41)(3.60)(5.62)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 or the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financials Results is available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website www.starlog.in.

> For Starlog Enterprises Limited Saket Agarwal

Managing Director (DIN 00162608)

Place: Mumbai

Date: 14.08.2021

SHRI JAGDAMBA POLYMERS LIMITED

E-mail Id: admin@jagdambapolymers.com Website: www.shrijagdamba.com

CIN: L17239GJ1985PLC007829 Registered Office: 802 Namarayan Complex, Nr. Navrangpura Post office, Navrangpura, Ahmedabad - 380009, Gujarat.

> Tel No. 079-26565792 NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 (the Act) read with the

Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the Equity Shares of the Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the Investor Education and Protection Fund in compliance with the aforementioned rules. The Company's RTA has sent individual notices to the concerned shareholders at their registered addresses whose shares are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund advising them to claim their unclaimed dividends. In terms of Rule 6 of the aforementioned rules, THE COMPANY SHALL TRANSFER THE SUBJECT EQUITY SHARES TO THE IEPF SUSPENSE ACCOUNT. The Company has uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Suspense Account on its website www.shrijagdamba.com Shareholders are requested to refer to the said website to verify the details of

unclaimed dividends and the shares which are liable to be transferred to the IEPF Suspense Account. The shareholder are requested to verify and claim the unpaid dividend for year 2013-14 (Which is due for IEPF Transfer on 25/10/2021) immediately but not later then 25/09/2021. The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Suspense Account, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically CANCELLED and be deemed NON-NEGOTIABLE. In case of shares held in Demat Form, to the extent of shares liable to be transferred, shall be debited from the shareholders account. In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority / Suspense account without any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the shares so transferred. The shareholders may note that upon transfer of the shares to IEPF Suspense account, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in. For any queries in respect of the above matter, shareholders may contact M/s. Skyline Financial Services (P) Ltd., the Registrar & Transfer Agents of the Company at D-153A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase -I, New Delhi - 110 020; E-mail: admin@skylinerta.com; Website:www.skylinerta.com For, Shri Jagdamba Polymers Limited

Vikas Agarwal Director

Date: 17/08/2021 Place: Ahmedabad

SpiceJet

SpiceJet Limited CIN: L51909DL1984PLC288239

Regd. Office: Indira Gandhi International Airport, Terminal 1D, New Delhi -110 037 Website: www.spicejet.com; email: investors@spicejet.com; T: +91 124 3913939; F: +91 124 3913844

NOTICE Notice is hereby given to the members of SpiceJet Limited (the "Company" that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with the

Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has completed dispatch of Postal Ballot Notice dated August 16, 2021(the "Postal Ballot Notice") on August 17, 2021 to all the members whose names appear in the members/records as on the cut-off date i.e. August 13, 2021 by e-mail to those who have registered e-mail IDs, for seeking approval of the members of the Company through postal ballot, only by means of remote electronic voting ("remote e-voting") for the following matters:

	S.No.	Description of Resolutio
П		

- Transfer of cargo business undertaking to SpiceXpress and Logistics Private Limited, as going concern, on slump sale basis: Special Resolution Related party transaction in order to transfer cargo business
- undertaking to SpiceXpress and Logistics Private Limited: Ordinary Resolution To make loan(s) and to give guarantee(s), provide security(ies) or make nvestment(s) in terms of Section 185 and Section 186 of the Companies
- Act, 2013: Special Resolution Related party transaction(s) post transfer of cargo business undertaking to SpiceXpress and Logistics Private Limited (a subsidiary of the
- Company): Ordinary Resolution Dilution of shareholding of the Company in SpiceXpress and Logistics Private Limited (a subsidiary of the Company) post transfer of cargo business undertaking: Special Resolution
- To approve raising of funds by issue of eligible securities through Qualified Institutions Placement: Special Resolution Remuneration to Mr. Ajay Singh (DIN: 01360684), Managing Director of
- the Company in case of no profits/inadequacy of profits of the Company Special Resolution Re-appointment of Mr. Anurag Bhargava (DIN: 01297542) as an

Independent Director of the Company: Special Resolution

The Postal Ballot Notice is also available on the Company's website at www.spicejet.com,website of stock exchange (BSE Limited) at www.bseindia.com and website of KFinTech at https://evoting.kfintech.com The Company has extended the facility of remote e-voting for its members through KFin Technologies Private Limited ("KFinTech"), to enable them to cast their votes electronically instead of submitting the Postal Ballot Form physically. Members whose names appear in the register of members/records as on the cut-off date i.e. August 13, 2021 will be considered for the purpose of remote e-voting. A person who is not a member as on the cut-off date should treat the Postal Ballot Notice for information purpose only. The remote e-voting period commences on Wednesday, August 18, 2021 at 9:00 a.m. and ends on Thursday, September 16, 2021 at 5:00 p.m. The remote e-voting module shall be disabled thereafter and no voting shall be allowed after 5:00 p.m. on

The members whose e-mail addresses are not registered with the Company/Depositories, are requested to get the same registered/updated. The members holding shares in demat form can get their e-mail addresses registered by contacting their respective Depository Participant and the members holding shares in physical form may register their e-mail addresses with KFinTech by sending an e-mail request at einward.ris@kfintech.com.

In case of any queries/ grievances, the members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and remote e-voting User Manual for shareholders available at the download section of http://evoting.kfintech.com or contact Mrs.C Shobha Anand, Deputy General Manager, KFin Technologies Private Limited, (Unit: SpiceJet Limited), Karvy Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032, Phone No.: 1800 345 4001 and E-mail ID: einward.ris@kfintech.com. For SpiceJet Limited

Date : August 16, 2021 Place: Gurugram

Chandan Sand Sr. VP (Legal) & Company Secretary

For Advertising in TENDER PAGES Contact JITENDRA PATIL Mobile No.: 9029012015

Landline No.:





Twenty years after the United States ousted Afghanistan's Taliban regime in response to the 9/11 terrorist attack, the wheel has turned full circle.

The Taliban have stormed back to Kabul after taking over rest of the country as US troops began pulling out following President Joe Biden'a announcement that they would leave the country by August 31.

President Ashraf Ghani has left the country "to avoid bloodshed" and the Taliban have de facto replaced the Islamic Republic of Afghanistan with the "Islamic Emirate of Afghanistan".

Thousands of civilians are trying to leave the country fearing that Taliban will take the country back to its brutal 1996-2001 regime.

The swiftness of the take over has shocked both Afghans and the world.

What are the implications of the Taliban takeover for Afghanistan, the world and the region? What are India's foreign policy options now? Should it engage with a Taliban-ruled Afghanistan?

What is Taliban's relationship with Pakistan and how might this affect India's relationship with both countries?

Will be there be a fallout of the Taliban takeover on the situation in Kashmir?









To register, SMS - IEEXP <space> "FE" <space> "Your name and email ID" to 56161

Confirmation SMS will be your registration





twitter.com/IndianExpress IndianExpress.com/apps

facebook.com/IndianExpress

financialexp.epa

Place: Panaji, Goa

Date: 17th August 2021

PLACE: AHMEDABAD

DATE: 17™ AUGUST, 2021

Ahmedabad - 380 014

GOA CARBON LIMITED Registered Office: Dempo House, Campal, Panaji, Goa 403001

("53rd AGM") of the Members of Goa Carbon Limited ("Company") will be held on Wednesday, 22nd September 2021 at 11:00 a.m. (IST), through electronic mode [Video Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM")] in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020 and 13th January 2021 ("MCA Circulars") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular dated 5th May 2020 and 15th January 2021 ("SEBI Regulations"), to transact the businesses as set out

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Regulations, the Notice of the 53rd AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 ("Annual Report") will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Depository Participants ("DPs") / Company / Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Pvt. Ltd. ("RTA"), as on the cut-off date of Friday, 20th August 2021.

Members holding shares in physical mode, who have not registered updated their email addresses with the Company, are requested to register / update the same by writing to the Company's RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in with details of name and address

The Notice and Annual Report will also be available on the website of the Company at www.goacarbon.com, the website of the Stock

The detailed procedure and instructions for casting votes through

Pravin Satardekar

ACS 24380

67440215

रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता विभागाचे स्थलांतर. विलीनीकरण

कायमस्वरूपी रद्द पुणे, दि. १७, (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या रानडे इन्स्टिट्यूटमधील अभ्यासक्रमाचे स्थलांतर कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रानडे इन्स्टिट्यूटला भेट देऊन विद्यापीठाचे कु लगुरू डॉ. नितीन करमळकर आणि पदाधिकाऱ्यांसह

झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाने प्रशाला प्रणालीसाठीच्या बदलांचा भाग म्हणून रानडे इन्स्टिट्यूटमध्ये चालणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यापीठात स्थलांतर करण्याचा, तसेच संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे विद्यापीठातील संज्ञापन आणि माध्यम अभ्यास विभागात विलीनीकरण करून संज्ञापन, पत्रकारिता आणि माध्यम अभ्यास विभाग हा नवा विभाग निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाल माजी विद्यार्थी, विविध

रानडे इन्स्टिट्यूटला भेट देऊन कुलगुरू डॉ नितीन करमळकर, प्र. कुलगुरू डॉ. एन. एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माजी विद्यार्थी, संघटनांचे प्रतिनिधी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर अशा विविध घटकांसह चर्चा केली. त्यानंतर विभागाचे स्थलांतर आणि विलीनीकरण कायमस्वरुपी रद्द

संघटना आणि पुणे

विरोध के ला. या

श्रमिक पत्रकार संघाने

पार्श्वभूमीवर उच्च व

तंत्रशिक्षणमंत्री उदय

सामंत यांनी शनिवारी

करण्याच्या निर्णयाचे परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्रसिद्ध केले. सामंत म्हणाले, की रानडे इन्स्टिट्यूट ही वारसा वास्तू आहे. पत्रकारितेचे अनेक वर्षे शिक्षण देणारी रानडे इन्स्टिट्यूट केवळ पुण्याची नाही, तर राज्याची, देशाची आहे. संस्थेची

विद्यापीठाकडे आली पाहिजे. त्या दृष्टीने संस्थेच्या जागेसंदर्भातील न्यायप्रविष्ट प्रकरणात विद्यापीठाला बाज् मांडायची असल्यास शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. विभागाचे स्थलांतर कायमस्वरुपी रद्द

जागा कायमस्वरुपी

करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. विभागाच्या

साधनसुविधांचे अद्ययावतीकरण, न्यायालयीन अडचणी आदींबाबत समितीकडून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यात येईल, असे सामंत यांनी

सांगितले.

याद्धारे सूचना दिली आहे की मी दर्शन शिवराम वैती प्रवासात असताना एचडीएफसी बँक फाइल क्रमांक: ५४४५६५ हरवले आहे.

पोलीस गहाळ तक्रार क्रमांक: ५०९ /२०२१ दिनांक २३.०७.२०२१ ची नोंद

कोणाला सापडल्यास कृपया माङ्याशी मोबाईल क्रमांक ९८२०१६८०८९ वर संपर्क साधा.

दर्शन शिवराम वैती

PUBLIC NOTICE KNOW ALL MEN BY THESE PRESENTS **Late Kashinath Sakharam Ghadshi** has been lawful wner of Room No.8, Manibai Chawl, Behin igarette Factory, Bamanwada, M.C. Chhagal ara Andheri (E) Mumbai - 400099 who died 26.03.2011 at Mumbai leaving behind him, his marr 26.03.2011 at Mumbai leaving behind him, his mamte daughter Mrs. Vandana Raghunath Ghatbane at his only legal heirs to use, occupy the said room at sole owner thereof. That said Late Vandana K. Ghadsh also died on 28.07.2020 at Mumbai and her husban Mr. Raghunath D. Ghatbane also predeceased to her. That after death of said Late Vandana K. Ghadshi my client MR. SANTOSH TUKARAM GHADSH, being her cousin brother became sole owner of the said roon r cousin brother became sole owner of the said roc and is in occupation and possession of the said roc

is owner thereof. is which unleful.

Any person / party / legal heirs / representative havin

any adverse claim or interest over the said Room or

art thereof is asked to put the same in writing to me

yo client within 15 days from the date of publicatic

tereof otherwise no claim shall be entertained. Date: 18/08/2021 Sd/- RATNAKAR T. MISHRA

B.A. B.Ed., LL.B. (ADVOCATE HIGH COURT Office at : Annawadi, Tople Wadi, Western Express Highwa Opp. Sai Service, Andheri (East), Mumbai - 40009

PUBLIC NOTICE

KNOWN ALL PUBLIC SHALL COME, that MR. VINOD PAREKH AND MRS. USHA VINOD PAREKH AND MRS. RAMILA PRAVIN PAREKI vas a lawful owner of Flat No. 4B, 4th floor, Ridge Apt .. 18. Ridge Road, Malabar Hill, Mumbai 00 006, and Mr. VINOD SHESHMAL PAREK spired on dated 31/08/2015 leaving behind MISS SHAILIE VINOD PAREKH AND MRS. USHA INOD PAREKH. MISS. SHAILIE VINOD PAREKH release her share to MRS, USHA VINOI AREKH, Now my client USHA VINOD PAREKH i aving 2/3 share of the above said flat. If an rson/persons has any objection lien, charge laim of any nature against the said flat the same wi e brought within 07 days from date of publication notice to the undersigned with cogent evidence se letter on no claim shall be entertained.

Date: 18/08/2021 Sd/- RATNAKAR T. MISHRA Place : Mumbai B.A. B.Ed., LL.B. (ADVOCATE HIGH COURT Office at : Annawadi, Tople Wadi, Western Express Highwa Opp. Sai Service, Andheri (East), Mumbai - 400099

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the Agreement for Sale dated 12/10/1986 entered between M/s. Shree Noor Builders and Mrs. emlata I. Tanna for the flat being Flat No. 12/B-1, Mira C.H.S. Ltd., Village Mira, Mira Road East, Dist. Thane (Said flat) has beer ost/ misplaced. All the persons are hereby nformed that not to carry on any transaction on the basis of said missing documents. I, Mr. Ratnakar S. Shetty, the current owner of the said flat hereby invites any kind of claims along with the relevant proof within 14 days from the date of this notice. Incase no claim: are received within stipulated period, it shall be assumed that there are absolutely no claims by virtue of lost agreement and incase of any it is deemed to be waived off.

Place: Mira Road, Thane Date: 18th August 2021

Mr. Ratnakar S. Shetty 12/B-1, Mira C.H.S. Ltd., Village Mira Mira Road East, Dist. Thane

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MR. BASHIRALI

PYARALI KESHWANI is the owners of the property, nore particularly described in the Schedule of the property hereunder mentioned, purchased from M/S DURGA DEVELOPERS through its proprietor Mr. Tarkeshwar Rampratap Singh vide Agreemen for Sale dated 26/10/2015 bearing document no TNN-10-15730-2015 WHEREAS MR NIZAMUDDIN ZAINULABEDIN SAYYED is intending and willing to purchase the property, more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned. All persons claiming in interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange mortgage, charge, lien, trust, possession ent attachment or otherwise are hereb required to make the same known to the undersigned at the office of Mrs. Aalaya A. Khan, MUMBAI LAW FIRM, Advocate High Court, Mumbai, having address at Office no. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that MR. BASHIRALI PYARALI KESHWANI is the true and lawful owner and is sufficiently entitled in respect of the said property, more particularly described in the Schedule of the property hereunde nentioned, and further legal process shall be given effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived

n respect of the Scheduled Property.

Schedule of the Property Flat No. 403, 4th Floor, admeasuring area about 32.09 sq. Mtrs. (Carpet) In the building known as Unnati Sadan, lying, being and situated at House no. 1060, Ward no. N-80, Village-Kashi, Kashi Gavthan, Thane within the limits of Mira Bhayander Municipal Corporation.

MUMBAI LAW FIRM

MRS. AALAYA A. KHAN (Advocate High Court, Mumbai Date: 18-08-2021 / Place : Thane

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge o general public at large on behalf o mv client i.e. MR. PARAKRAM SINGH BONLIYA S/O SHAMBHU SINGH BONLIYA that Original Registration Receipt & Agreemen for Sale dated 23/04/1981 execute petween then purchasers i.e. (1) MRS. C. S. KHOKHANI, (2) MRS. D.S. KHOKHANI, (3) MRS. H.G. KHOKHANI and then Builders i.e. M/S. HAPPY HOME BUILDERS in respect of Flat No. 108 on First Floor, Area admeasuring about 560 Sa. Ft. (Built-up) in the Building known as "HAPPY PALACE C.H.S Ltd," situated at Village Navghar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar, is lost/misplaced and no

traceable. So it is hereby requested that if any person and or institution have found or is in possession or have any claim or right over abovementioned original agreement shall return and or handover the original agreemen or raise objection at the address given below within 14 days from the date of publication of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future and necessar

transaction will be done. Sd/-Adv. Nagesh J. Dube 'Dube House', Opp: Bishop House Stella Barampur, Vasai (W), Dist. Palghar – 401202 Place: Vasa Date: 18.08.2021

जाहीर नोटीस

कन्द्रैयालाल मिश्रा यांनी त्यांचे मालकी कब्जावाप वहिवाट उपभोगाची येथील सर्वे नं.२०५, हिस्सा नं.१ क्षेत्र ०.१४.४०, पोटखराबा ०.०२.३०, आकार १.७५ गाव मौजे पोमण. तालका वसई. जिल्हा पालघर हं समीम, ३. श्री. जुबैर अहमद ए. खान आम्ही विकत

तरी सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारच हितसंबंध व अधिकार असल्यास तो त्यांनी ह नोटीस प्रसिद्ध झाले दिवसापासून १४ दिवसांचे आर नेम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या खालील पत्त्यावर लेखं कागदोपत्री कळवावा. अन्यथा तसा कोणाचाही प्रकारच हक, हितसंबंध वा अधिकार नाही असे समजून व असल्यास तो सोइन देण्यात आली आहे असे समजु सदर मिळकतीच्या टायटल बरोबर आहे. दिनांक: १८.०८.२०२१ सही/

बी.आर. मिश्र (खरेदीदारांचे वकील)

नार्यालय पत्ता: दुकान क्र.१४, एन.जी. वेदात, आर.बी.के शाळेजवळ, कनाकिया, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की में सी के बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स. एक भाग आणि श्रीमर्त पंकजाक्षय पलियोदील ऊर्फ ॲनी थॉमस. अन्य भाग यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.३, वूडस्टॉक को-ऑप. हौ.सोसायटी, १ला मजला, शेरे-ए-पंजाब को-ऑप.हौ.सो. लि., अंधेरी (पु.), मुंबई-९३ या जागेबाबत झालेला ऑगस्ट १९९० महिन्यातील मुळ करारनामा हरवला/गहाळ झाला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मुळ करारनामाबाबत काही माहिती असल्यास किंवा ताबा असल्यास त्यांनी कुरियर किंवा टपालाने सदर सूचना खार्ल नमुद केलेल्या पत्त्यावर ७ दिवसांत पाठवावे.

सही/- श्रीमती परवींदर कौर आनंद फ्लॅट क्र.३, वूडस्टॉक को-ऑप. हौ.सोसायटी १ला मजला, शेरे-ए-पंजाब को-ऑप.हौ.सो. लि., अंधेरी (पु.), मुंबई-९३

दिनांक: १८.०८.२०२१ ठिकाण: मंबई

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public at Large that SMT. ANAGHA A. PATWARDHAN purchased the Flat Nos. A/01 & A/02, GAJ CHS LTD., SAMARTH COMPLEX. NEAR PADMAVATI MARRIAGE HALL. /IRAR (W) 401303, TAL-VASAI, DIST-PALGHAR from SAI SARATH DEVELOPERS vide document No VASAI2-1113-2003 AND document No. VASAI2-1112 2003 dated 27/02/2003. LATE SMT. ANAGHA A PATWARDHAN passed away on 10/04/2020. LATE SMIT. ANAGHA A: PATWARDHAN passed away on 10/04/2020. LATE SMT. ANAGHA A: PATWARDHAN was survived by her only son MR. MIHIR IYER. My Client MR. MIHIR IYER (SON of LATE SMT. ANAGHA A: PATWARDHAN) is the 100% Nominee of both the above flat & the only Lega Heir of LATE SMT. ANAGHA A. PATWARDHAN. Afte Heir of LATE SMT. ANAGHA A. PATWARDHAN. After death of My client's Mother SMT. ANAGHA A. PATWARDHAN, My Client made an application to society to transfer the shares of above both flats and society transferred the Share Certificate No. 1 from 1 to 5AND Share Certificate No. 2 from 8 to 10 in the name of my Client MR. MiHIRI YER. Any one from the public at large having interest and or objections/any Claims for the Transfer of shares of above both flat may raise their objections in writing to the undersigned within 15 days from the date of publication of this Notice. It is also to notify by the public at large that any objection/any Claims of whatsoever nature it may be raised after this period of 15 days will not be entertained.

Adv. S. K. Pandey Shop no.15 Om Shiv Samarth Chsl, Gokul Township, Virar (west) 401303

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. माझे अशील **श्री. रामजीत महादेव सिंग** व श्रीमती किरण लता सिंग हे फ्लॅट क्र.डी-२ ाळमजला, साईविला इमारत, आचोळे गाव गालासोपारा पुर्व, ता. वसई, जि. पालघर–४०१२०९ या जागेचे मालक व ताबेदार आहेत. माडे अशिलाकडून सदर फ्लॅटबाबतचे खालील मुळ दस्तावेज हरवले आहे.

१) ओम डेव्हलपर्स, बिल्डर्स आणि श्री. रामजीव महादेव सिंग व श्रीमती किरण लता सिंग, खरेदीदा गंच्या दरम्यान झालेला दिनांक २१.०२.२००५ रोजीचे वसई-३-०१८८३-२००७ येथे नोंदणीकृत नुसार ९ फेब्रुवारी, २००७ रोजीचे मुळ नोंदणी विक्री करारनामा व नोंट पावती

जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेज व पावतीबाब दावा, अधिकार, हित, हक्क असल्यास त्यांनी माझ पत्ता-फ्लॅट क्र.डी-२. तळमजला. साईविला इमारत आचोळे गाव, नालासोपारा पुर्व, ता. वसई, जि गलघर-४०१२०९ येथे याबाबत सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा अमे ममजले जार्रेल की अमा कोणताही टाव नाही आणि माझे अशील सर्व आवश्यक प्रकिय पुर्ण करतील. तद्नंतर प्राप्त दावा किंवा आक्षेप त्याग

ॲड. निरज पांड्ये दिनांक: १६.०८.२०२१ वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.सी/१५, रश्मी रेसिडेन्सी १ पंखील टॉवरच्या जवळ, वसई पूर्व-४०१२०८

नमुना क्र.७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : Acc/ X/ 876/ 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : Inspiration Charitable Trust ...बाबत.

Mr. Sajjid Akbar Ali Shaikh... अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक

स्वरुपाचा आहे काय ? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर

न्यासाच्या मालकीची आहे काय ? अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १,०००/ (अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०५/०८/२०२१ रोजी दिली.



सही/-अधीक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुबई **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that the share certificate of SHOP NO 6 AT JAYA BUILDING CO-OP HOUSING SOCIETY LTD standing in the names of Shr Shantidevi Gayaprasad Mishra have been reported lost/ stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respec thereof has been made to the society, to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged nor any loan taken against

Dated this 17th day of August, 2021 Place: Mumbai

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the Original Agreement for Sale dated 19th August, 2003, along with Share Certificate No.65 Distinctive No. 321 to 325 o Powai Park Co.op. Hsg. Ltd. situated a A.S. Marg, Powai, Mumbai -400076 have been lost/misplaced and a application has been made by Dr rasantapati Pramanik & Mrs. Shikha Pramanik for issue of duplicat greement for Sale, share certificate Pramanik & Mrs. Shikha Pramanil invites claims or objections (in writing for issuance of duplicate share ertificate within the period of 15 days om the date of publication of thi notice. If no claims /objections are received during this period the authorities concerned shall have right to ssue duplicate Agreement for sale a vell as the said share certificate to Dr Prasantapati Pramanik & Mrs Shikha Pramanik .

Place : Mumbai R.P. Mishra Date : 18/08/2021 (Advocate High Cou for Dr. Prasantapati Pramanik & Mrs. Shikha Pramanik

Place : Mumbai

PUBLIC NOTICE

The General public and the legal heirs of Late Shree Babubhai Zinabha Desai who expired on 17th September, 2008, that the Municipa Employee's Akansha CHS Ltd. Poddar Nagar, Opp. Bhagwati Hospital Borivali (West), Mumbai- 400103, are nereby informed that the eldest son Mr RajendraKumar Babubhai Desai o ne deceased has applied to the Society for transfer of Flat No. 5 in his name from the name of the decease pased on the basis of nomination in the ecords of the society and objections i any with documentary evidences are nvited within 15 days from the date of publication of this notice, failing which he transfer will be effected and objections of whatsoever nature either legally or under equity will not be ntertained thereafter.

Advocate High Court, Mumb Address: Flat No. 41, A/6-7 Borivali (West), Mumbai- 400103 Date: 18/08/202

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. रामजीत महादेव सिंग** व श्रीमती किरण लता सिंग हे फ्लॅट क्र.डी-२ तळमजला, साईविला इमारत, आचोळे गाव नालासोपारा पर्व. ता. वसई. जि. पालघर-४०१२०९ या जागेचे मालक व ताबेदार आहेत. माई अशिलाकडून सदर फ्लॅटबाबतचे खालील मूळ दस्तावेज हरवले आहे

१) ओम डेव्हलपर्स, बिल्डर्स आणि श्री. रामजीत ., महादेव सिंग व श्रीमती किरण लता सिंग, खरेदीदा यांच्या दरम्यान झालेला दिनांक २१.०२.२००७ रोजीचे वसई-३-०१८८३-२००७ येथे नोंदणीक नसार ९ फेब्रुवारी, २००७ रोजीचे मुळ नोंदणी विक्री करारनामा व नोंद पावती.

जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेज व पावतीबाबत दावा, अधिकार, हित, हक असल्यास त्यांनी माझा . पत्ता-फ्लॅट क्र.डी-२, तळमजला, साईविला इमारत आचोळे गाव, नालासोपारा पुर्व, ता. वसई, जि. पालघर-x0१२0९ येथे याबाबत सदर सूचना प्रकाशन तारखेपासन १× दिवसांत कळवावे. अन्यथ असे समजले जाईल की, असा कोणताही दावा नाही आणि माझे अशील सर्व आवश्यक प्रक्रिया कारील सरवंता पाप राता किंता आहे केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: १६.०८.२०२१ ॲड. निरज पांड्ये वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.सी/१५. रश्मी रेसिडेन्सी १ पंखील टॉवरच्या जवळ, वसई पुर्व-४०१२०८.

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी, मंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : Acc/ X/ 1692/ 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : Dadamiya Foundation बाबत

Mr. Shahid A L Shaikh ...अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०,०००/-(अक्षरी रूपये दहा हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर परावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे नेकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनाक १७/०८/२०२१ रोजी दिली



सही/-(प्र) अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुबई रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE lotice is hereby given that Late Mr. Nisa

Ahmed Imamsaheb Mehmoodi an

Late Mrs. Taherabi Nisar Ahmed. w

he absolute owners in respect of Fla earing No 301, on 3rd Floor, of the uilding known as "Dhruv Apartment CHSL, situate at CTS No. 688, 689 & 690 Asha Nagar, 90 Ft Road, Thakur Comple Kandivali (East), Mumbai - 400101, who had been allotted 5 fully paid up Shares o Rs. 50/- each bearing distinctive Nos. 6 o 65 (both inclusive) comprised unde hare Certificate No. 13. The said embers died intestate on or about 30th ugust, 2017 and 4th September, 2020 espectively. Mrs. Noorjahan Gouslal lehmoodi, the married daughter of the eceased members has requested the ociety to transfer the said Flat No. 30 along with the Share Certificate in he name from the name of her deceased parents. Any person or persons having any Claim/Right/Title/Lien/Charge nterest/License in any way or having ar bjection for transfer by the Society, pect of Flat No. 301, in the name Mrs. Noorjahan Gouslal Mehmoodi, magive in writing with the proofs/evidence and/or supporting documents thereof vithin 14 days from the date of publication f this Notice to the undersigned, failing which no claim will be entertaine nereafter and the Society shall procee urther to transfer the said Shar ertificate in the name of Mrs. Noorjaha ouslal Mehmoodi.

or and on behalf of Dhruv CHS Ltd. Hon. Secretary Date: 18/08/2021 Place: Mumbai

फिरपोस प्रिमायसेस को-

Email: advrpmishra@gmail.com 10, Apna Bazar, Opp: IIT Main Gate, Powai Mumbai-40006. Mob No. 9819919491

Sd/-

ऑप. सोसायटी लि., ४७-ए, भुलाभाई देसाई रोड,

> मुंबई-४०००२६. येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. राजिव कुमार मल्होत्रा यांच्या द्वारे धारण असलेले फ्लॅट क्र.१८, फिरपोस प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., ४७ए, भुलाभाई देसाई रोड, मुंबई-४०००२६ या जागेबाबत पुर्णपणे भरणा केलेले अनुक्रमांक ७६ ते ८० धारक मुळ

> > भागप्रमाणपत्र क्र.१६ हरवले/ गहाळ झाले आहे आणि धारकांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस किंवा

संस्थेस उपरोक्त भागप्रमाणपत्राबाबत दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी सदर सोसायटीचे सचिवाकडे सदर

सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत लेखी स्वरुपात कळवावे. जर विहित कालावधीत सदर सोसायटीच्या सचिवाकडे लेखी स्वरुपात सुचित किंवा लिखित प्राप्त न झाल्यास सोसायटीला धारक श्री. राजिव कुमार मल्होत्रा यांच्या नावे दुय्यम

भागप्रमाणपत्र वितरणाचा अधिकार असेल. फिरपोस प्रिमायसेस को-ऑप. सासायटा ।ल.कारता सही/- सचिव/खजिनदार ठिकाण: मुंबई

दिनांक: १८ ऑगस्ट, २०२१

नमुना क्र.७५

सार्वजिनक् न्यास नोंदणी कार्यालय बृहन्सुबई विभाग सुबई धर्मादाय आयक्त भवन. २ रा मजला. ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी, मंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: सधआ-१०/ १७४७/ २०२१ सार्वजनिक न्यासाचे नावः GATE FOUNDATION ...बाबत. NILESH RAGHUNATH THITE ...अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम् १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/ (अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केल जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे नेकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनांक १२/०७/२०२१



सही/-अधीक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुबई

PUBLIC NOTICE Smt. HEMA PONNANDI Members/ Owner of Address: 59/383

DINDOSHI SHREE KRISHNA SOCIETY, M.H.B COLONY MAHADA, DINDOSHI NAGAR MALAD (EAST), MUMBAI - 400097 and holding Share Certificate which has been reported lost/ misplaced. anyone having any claim/ objection should contact to the society secretary within 15 days. Thereafte no claim will be considered & society will proceed for issue of Duplicate Share Certificate.

Sd/- Hon, Secretary Place: Mumbai Date:18/08/202

जाहीर सूचना

आदर्श एज्युकेशन सोसायटीच्या वतीने

आदर्श एज्यकेशन सोसायटी (सदर सोसायटी/न्यास सार्वजनिक धर्मादाय न्यास असून त्यां पी.टी.आर.क्र.एफ-९१७५ आहे, यांचे हितामध्ये दाव असलेले काही व्यक्ती दावा करीत असून यांनी सद सोसायटीच्या वतीने गुजराती मिड-डे व अन्य वृत्तपत्रा देनांक ०४.०८.२०२१ रोजी जाहीर सूचना प्रकाशि करण्यास ॲडव्होकेट संगीता यादव यांना नियुक्त केर्त

याबाबत खालील स्वाक्षरीकर्ता आणि त्यांचा चमु, सद सोसायटी /न्यासाचे व्यवस्थापकीय समितीमधील कार्याल धारक नियुक्त कायदेशीर त्यांचे क्षमतेत येथे सद सोसायटी/न्यास आणि सदर सोसायटी/न्यासाचे स ननीय सदस्य. लाभार्थींच्या वतीने याबाबत आक्षेप विरोध व मनाई नोंट करीत आहेत सदर दावा ह . बेकायदेशीर, गैर, बेजबाबदारच नाही तर संपुर्णत: चुकीच निराधार, अवैध आहे आणि म्हणून सदर सोसायटी न्यास आणि सदर सोसायटी/न्यासाचे मा. सदस्य लाभाधींवर बंधनकार नाही. सदर सूचना ही मुळ स्वरुप चुकीची आहे आणि यामुळे सदर सोसायटी/न्यासा . सर्व सदस्य/लाभार्थींना नुकसान, हानी, इजा व पुर्वग्रहा

... देनांक १४ दिसेंबर २०१९ रोजी सदर सोसायटी/न्यासार वेशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी सद सभेत उपस्थित सदस्यांनी व्यवस्थापकीय सदस्यांची सम आणि श्री. अशोक पी. मोदी यांच्या विरोधात अविश्वा ठराव एकमताने मंजूर केला आणि त्यामुळे सदर समिर्त बरखास्त करण्यात आली आणि तद्नुसार सोसायटी न्यासाचे कार्यालय बंद करण्यात आले आणि खाली चाक्षरीकर्ता व त्यांचे समुहास निवडून सदर सोसायटी यासाचे नविन व्यवस्थापकीय समिती स्थापन करण्या आली (खालील स्वाक्षरीकर्ता त्यांच्या पैकी दोघे आहेत म्हणून या दिनांक १४ डिसेंबर, २०१९ रोजी नियुत्त व्यवस्थापकीय व्यतिरिक्त अन्य कोणतीही समिती नाही वरील विषयाला अनुसरून सदर सोसायटी/न्यासा विद्यमान सर्व सदस्यांनी पडताळणी /तपासनीकरिता सद सूचनेत नमुद सर्व दस्तावेज सादर केले जेणेकरून त्यांच सत्यता सिद्ध होईल आणि सदर सूचनेमार्फत आदः एज्युकेशन सोसायटीमधील हिताचे चुकीचा दावा करणाञ सर्व व्यक्तींना कोणत्याही उचित कारणाशिवाय प्रतिबं करता येईल. जेणेकरून सदर सोसायटी/न्यासाचे विद्यमा सदस्यांचे सदर सूचनेद्वारे अपमानीत करण्याचा प्रयत केला गेला होता तो रोखण्यात येऊन त्यांचे अमुल सदस्यत्व अधिकार कायम राहतील जे पर्वी त्यांना कोणते अधिकार/प्राधिकार नसतानाही धमकावले गेले होते. सर्वसामान्य जनतेस आणि सदर सोसायटी/न्यासा सदस्य यांना येथे सचित करण्यात येत आहे की, विविध फोअर समक्ष प्रलंबित असलेले विविध प्रकरणांबाब

विविध कायदेशीर प्रक्रियांची नोंद घ्यावी. १) सहाय्यक धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या सम प्रलंबित श्री. अशोक पी. मोदी यांच्याद्वारे साद एम.पी.टी. ॲक्ट १९५० चे कलम २२ अन्वये फेरफ

अहवाल क्र.एसीसी १/२९५२/२०१९. सहाय्यक धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या समक्ष प्रलंबित श्री. वामन व्ही. पारेख यांच्याद्वारे साद एम.पी.टी. ॲक्ट १९५० चे कलम २२ अन्वये फेरफ अहवाल क्र.एसीसी १/७१४०/२०१९.

संयुक्त धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या समक्ष प्रलंबि श्री. वामन व्ही. पारेख यांच्याद्वारे सादर विशे लेखापरिक्षित नियुक्तीकरिता एम.पी.टी. ॲक्ट १९५ चे कलम ३३(४) अन्वये अर्ज क्र.४/२०२०.

संयुक्त धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या समक्ष प्रलंबि अन्य सहाय्यताकरिता आणि आदर्श एज्यकेश सोसायटीचे कोणतीही गुंतवणुकीतून व्यवहा करण्यास आणि विविध बँक खाते संचालि ण्यापासून रोखण्याचे आदेशाकरिता श्री. अशोव पी. मोदी व त्यांच्या समुहाच्या विरोधात श्री. वाम व्ही. पारेख व श्री. प्रविण पी. संघवी यांच्याद्वा सादर एम.पी.टी. ॲक्ट १९५० चे कलम ४१ई अन्वरं अर्ज क्र.६/२०२०.

शहर दिवाणी न्यायालय, मुंबई यांच्या समक्ष प्रलंबि श्री. प्रविण पी. संघवी व त्यांच्या समृहा विरोधा श्री. अशोक पी. मोदी आणि त्यांच्या समुहाद्वा सादर दावा क्र.२५/२०२१. संयुक्त धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या समक्ष प्रलंबिर

श्री. वामन व्ही. पारेख यांच्याद्वारे सादर एम.पी.टी. ॲक्ट १९५० चे कलम ७०ए अन्वये सुधारित अर्ज क्र.१२/२०१२. श्री. वामन व्ही. पारेख यांच्याद्वारे सादर एम.पी.टी

ॲक्ट १९५० चे कलम ७०ए अन्वये सुधारित अर्ज क्र.२७/२०२१. संयुक्त धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या समक्ष प्रलंबित श्री. वामन व्ही. पारेख यांच्यादारे सादर एम.पी.टी

ॲक्ट १९५० चे कलम ७०ए अन्वये सुधारित अज क्र.२८/२०२१. संयुक्त धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या समक्ष प्रलंबित श्री. वामन व्ही. पारेख यांच्याद्वारे सादर एम.पी.टी

ॲक्ट १९५० चे कलम ४१ए अन्वये अर्ज क्र.११

वरील प्रकरणात सर्वसामान्य जनतेस आणि आदश एज्युकेशन सोसायटीचे सदस्य व लाभार्थींना येथे सुचि रण्यात येत आहे की सदर वकील संगीता यादव यांन आदर्श एज्युकेशन सोसायटीचे नियुक्त व्यवस्थापकीय समिती (श्री. प्रविण पी. संघवी व त्यांचा समुह) द्वां सदर सोसायटी/न्यासाच्या वतीने सदर सूचना प्रकाशित करण्यास कोणतेही अधिकार दिलेले नाही तसेच सद सचनेत विहित सर्व किंवा काही दस्तावेज सादर करण्य . सदस्यांच्या आवश्यकतेवर कोणत्याही प्राधिकरणाकः सादर करण्याचे अधिकार दिलेले नाहीत, आदर्श एज्यकेश . प्रोसायटीकडून सर्वांना सुचित/विनंती/सावध क येत आहे की, खोटा दावा करणारी कोणीही व्यक्ती किंव ऱ्यांच्या वतीने सदर वकील संगीता यादव यांच्यार

कोणताही पुढील व्यवहार करू नये. आदर्श एज्युकेशन सोसायटीकरित (प्रविण पी. संघवी) अध्यक्ष दिनांक १८.०८.२०२१ (वामन व्ही. पारेख) सचिव

Place : Mumbai

Date: 14.08.2021

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. वेलजी खटाउ जोशी हे नुरी हाऊस, १३-१७, जुनी कुंभारवाडा लेनचे जंक्शन, मुंबई-४००००३ येथील मालमत्तेचे मालक असून त्यांन सदर मालमत्ता श्री. मोहम्मद नदीम उमर वाधीया यांना मालकीत्व अधिकारावर विक्री करण्याची इच्छ आहे. जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा सदर शेअर्स वर कोणतेही साधने किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत त्यांचे कार्यालय क्र.८७, तळमजला, अशोका शॉपिंग सेंटर, एल.टी. मार्ग, मुंबई-४००००१ येथे सर्व आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील व्यवहाराची पुर्तता करतील. मंबई आज दिनांकीत १८ ऑगस्ट, २०२१

ॲड. उसामा ए. मेमन मेमन ॲण्ड कंपनी

वागळे सर्कल जाखा भारतीय स्टेट बँक State Bank of India जिल्हा ठाणे-४००६०४. बी-३५, रोड क्र.२२, वागळे इंड. इस्टेट,

र्मृताबा घेतलेल्या वाहनाची विक्री करण्यापुर्वी कर्जदारांना सूचना श्री. अनिल दत्तात्रय निचीते

घर क्र.१७०५, ब्लॉक क्र.१४, लक्ष्मी पार्क, गोपाळ नगर, ता. शहापूर, महाराष्ट्र

विक्री सूचना कर्ज खाते क्र.३७७०२०४६८७५

तुमचे वर नमुद कर्ज खातेसंदर्भात आमच्या मागील सूचनेसह. देय रक्कम भरण्यात तुम्ही कसू केली असल्याने कर्ज रकमेअंतर्गत खरेदी केलेले नोंदणी क्र**.एमएच-०४-जेएम८७१४** धारक

आमच्या वारंवार स्मरण/सूचना देऊनही तुम्ही देय रक्कम जमा करण्यात कसूर केली आहे आणि बॅकेद्वारे वाहनाचे ताबा घेतला असल्याने कर्ज खातेअंतर्गत देय रक्षम वसुलीकरिता वाहनाची विक्री करण्याचे निश्चित केले आहे.

सदर सूचनेपासून ७ दिवसांच्या समाप्तीनंतर बॅंकेला स्विकृत किंमतीकरिता जाहीर लिलाव किंवा खासगी व्यवहार किंवा अन्य इतर विक्री प्रकाराने वाहनाची बँकेकडून विक्री केली जाईल. सदर ९ दिवसांत संपुर्ण कर्ज रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क जमा करण्याची तुम्हाला अंतिम संधी देण्यात येत आहे. अन्यथा कर्जअंतर्गत देय असलेली रक्षम वसुलीसाठी बॅकेद्वारा वाहनाची विक्री केली जाईल. जर वाहनाच्या विक्रीतून उपलब्ध झालेली संपुर्ण कर्ज रक्कम अपर्याप्त असल्यास बॅकेकडून उर्वरित रक्कम वसुलीकरिता आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल ज्याचे संपूर्ण

ठिकाण: ठाणे दिनांक: १७.०८.२०२१

अधिभार भरण्यास तुमच्यावर दायित्व असेल.

प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

जाहीर नोटीस

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, १)मौजे निजामपुर, ता भिवंडी, जि ठाणे येथील सर्व्हें नं ८३/५ पैकी, प्लाट नं ८, सर्व्हें नं ८३/६ पैकी, सिटी सर्व्हें नं ४८२७, य जामिनीवरील म्यु घर नं **४१५**, ४था निजामपुरा, तळ मजला, पोट मजला, पहिला मजला व दुसरा मजला, एकुण बांधकाम क्षेत्र **१८५१९.००** चौ फुट बांधीव व सदर इमारतीखालील व आजुबाजुची खुली जिमन क्षेत्र **८९२६.००** चौ. फुट व २)मौजे भिवंडी_. ना भिवंडी, जि. ठाणे येथील सिटी सर्व्हे नं **३५३५ पैकी**, प्लॉट नं **७**, क्षेत्र **७८९.३०** चौ. मी. , सिटी सर्व्हे नं. **३५३५ पैकी**, प्लॉट नं. ८ **पैकी**, क्षेत्र **२८३.४०** चौ. मी. , सिटी सर्व्हे नं **३५३४ पैकी**, प्लॉट नं **८ पैकी**, क्षेत्र **१५१.५०** चौ.मी., सिटी सर्व्हे नं **३५३४ पैकी**, प्लॉट नं. **९ पैकी**, क्षेत्र **३८.५०** चौ. मी. , सिटी सर्व्हे नं. **३५३२ पैकी**, प्लॉट नं. **८ पैकी**, क्षेत्र २२८.१० चौ.मी. व सिटी सर्व्हे नं. **३५३२ पैकी**, प्लॉट नं. **९ पैकी**, क्षेत्र **२५.१०** चौ.मी. एकुण क्षेत्र **१५१५.९०** चौ. मी. म्हणजेच **१८१३.००** चौ. वार अशा मिळकती या **श्री. सईद अहमद अब्दुल रौफ पंजाबी (मयत**) यांचे मालकीच्या होत्या. सदर मिळकतीचे कायदेशीर वारस व आमचे अशिल यांना सदरच्या मिळकतीचे टायटल तपासावयाचे असुन सदर मिळकतीचे टायटल चोख असण्याबाबत खात्री करायची असल्याने त्यांच्या सांगण्या वरुन सदरची जाहीर नोटीस देत आहोत[्] तरी सदर मिळकतीत कोणीही व्यक्ती अथवा व्यक्तीचा विक्री, गहाण, लीज, तारण, भाडेपड्टा, बक्षिस, दान, देखभाल, पोटगी वारसा, वहीवाट, करार, कब्जा, किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने/व्यक्तीनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन (१५) पंधरा दिवसांच्या आंत निम्नस्वाक्षरीकारांस त्यांचे निम्नलिखीत कार्यालयीन पत्त्या वर कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे. तसे न कळविल्यास सदरच्या मिळकतीवर कोणाचाही कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडुन दिला आहे असे समजुन घेण्यात येईल याची नोंद घ्यावी

पत्ताः गाळा नं. २, यशोदा अपार्टमेंट, प. रा. विद्यालयाजवळ, ब्राम्हण आळी, ॲड. नागेश टी. बडगंची भिवंडी, जि. ठाणे.

जाहीन तोटीस

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मौजे व ता. भिवंडी, जि. ठाणे येथील गोकुळ नगर भागांतील सिटी सर्व्हे नं. **३७४८** या जामिनीवरील गोमती आशिष को. हौ. सोसायटी ज्यार म्य. घर नं. **४२३**, या रहिवासी इमारतीमधील, पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. **१०२** क्षेत्र **५७४** चौ. फुट बांधीव, अशी मिळकत ही श्रीमती भाग्यावंती शिवलाल राठोड यांनी सद डमारतीचे विकासक श्री के के गोसराणी यांच्याकडन कायम खरेदीखतान्वये विकत घेतली होती व तदनंतर सदर मिळकत त्यांनी नारंगीबाई देवीचंद जैन व श्री-देवीचंद भमल जैन यांनी दि**. ३०/११/१९८९** रोजी नोंदणीकृत करारनामा दस्त क्र. **१२०२** अन्वये कायम विकत दिलेली आहे. वरील मालकांपैकी श्री-देवीचंद भुमल जैन हे मयत झालेले असुन त्यांच्या कायदेशीर वारस श्री प्रकाश देवीचंद जैन, श्री विक्रम देवीचंद जैन, सौ सुशिला मनिष जैन व शर्मिला तरुण जैन यांया मान्यतेने नारंगीबाई देवीचंद जैन यांचेकडुन आमचे अशिलांनी विक्री करारनामा दस्त क्र**.बवड-२/४७००/२०२१** अन्वये विकत घेतलेली आहे. परंतु सदर मिळकतीचे पुर्वीचे मालक भाग्यवंती शिवलाल राठोड व नारंगीबाई देवीचंद जैन व श्री देवीचंद भुमल जैन यांच्यामध्ये झालेल्या खरेदी-विक्रीचे वर नमुद दस्त क्र. १२०२ त्यांचेकड्न गहाळ झालेले आहे. असे असतांना आमच्या अशिलांना सद मिळकतीचे टायटल तपासावयाचे असुन सदरच्या मिळकतीचे टायटल चोख असण्य बाबत खात्री करावयाची असल्याने त्यांच्या सांगण्यावरुन सदरची जाहीर नोटीस देत आहोत. तरी सदर मिळकतीत कोणीही व्यक्ती अथवा व्यक्तीचा विक्री, गहाण, लीज, तारण भाडेपहा, बक्षिस, दान, देखभाल, पोटगी, वारसा, वहीवाट, करार, कब्जा, किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने/व्यक्तीनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन (१५) पंधरा दिवसांच्या आंत निम्न स्वाक्षरीकारांस त्यांचे नेम्नलिखीत कार्यालयीन पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे. तसे न कळविल्यास सदरच्या मिळकतीवर कोणाचाही कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडन दिला आहे व सदरची मिळकत ही चोख, निर्वेध व बोजारहित व क्लिअर मार्केटेबल टायटलची आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी. मुदतीनंतर येणाऱ्या हरकतीचा विचार केळा जाणार नाही.

प. रा. विद्यालयाजवळ, ब्राम्हण आळी, ॲंड. निलेश एच. पाटील

पत्ताः गाळा नं. २, यशोदा अपार्टमेंट,

भिवंडी, जि. ठाणे.

Starlog Enterprises Limited 141, Jolly Makers Chambers II, 14th Floor, Nariman Point, Mumbai 400021, India

Tel: +91-22-6622 3100 Fax: +91-22-23649236 Email: hq@abginfra.com Web: www.abgworld.com CIN: L63010MH1983PLC031578

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021 (₹in Lakhs) except per share data STANDALONE CONSOLIDATED **Particulars** QUARTER QUARTER QUARTER QUARTER QUARTER | ENDED | ENDED | ENDED | ENDED | ENDED | ENDED | 30.06.2021 | 30.06.2020 | 31.03.2021 | 30.06.2021 | 30.06.2020 | 31.03.2021 IND-AS IND-AS IND-AS IND-AS Unaudited Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited 1. Revenue from Operations 361 28 311.14 544.89 4.645.25 3.492.17 4.881.50 Profit/(Loss) before exceptional items and tax (156.88) (1442.19) (1609.07) (282.21) (846.95) (921.45) (114.25) (527.90) (709.49) (1609.07) (653.23) Profit/(Loss) before tax (921.45) Profit/(Loss) after tax (527.90) (711.04) (1609.43) (654.53) (114.25) (921.45) Total Other Comprehensive income (net of tax) Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive (711.04) (1609.43) Income for the period) (114.25) (921.45)(527.90) (648.99) Paid Up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- Each) 1197.00 1197.00 1197.00 1197.00 1197.00 1197.00 Earnings per equity share (for continuing and discontinued operations) (Not Annualised) (In Rs.) (0.95)(7.70)(4.41) (3.60) (10.84) (4.41) (3.60) (10.84) b. Diluted (0.95)(7.70)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financials Results is available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website www.starlog.in.

For Starlog Enterprises Limited Saket Agarwal

Managing Director (DIN 00162608)

मु**ख्य कार्यालय** — एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, **रही.पी. चांदवडकर** यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट र्न.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ०२२-२०८९१७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९१८८८, ९८३३८५२११९ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक- डी.एन.शिंदे, कायदेविषयक सल्लागार- अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.